

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा

राज्य/प्रादेशिक/जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा भंडारा दुरध्वनी क्र.

पाण्याच्या नमुन्याचा सुक्ष्मजीवीय अहवाल

पाठविणाऱ्याचे नांव व पत्ता : MDN, future school Kesalwada
 पाठविणाऱ्याचे पत्र क्रमांक व दिनांक : Road Lakhani
 प्रयोगशाळा संदर्भ क्रमांक : 15434 Bhandara
 नमुना घेतल्याचा दिनांक :
 नमुना पोहोचल्याचा दिनांक : } 11/01/24
 परिक्षण सुरु केल्याचा दिनांक :

अ. क्र.	स्त्रोत	नमुन्याचे विवरण	परिक्षणाचे निष्कर्ष		इतर अभिप्राय
			प्रति १०० मि. ली. नमुन्यातील संभाव्य सुक्ष्मजंतूंची संख्या	थर्मोटोलरंट जीवाणू	
	पिण्याचे पाणी	MDN future school	६ पेक्षा जास्त	० पिण्यास योग्य	

अभिप्राय:

पिण्यास अयोग्य पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर व सुक्ष्मजीवीय पुनर्तपासणीनंतर पिण्यास योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी वापरता येईल.

अहवाल क्रमांक : 15434/25/46
 अभिप्राय तारेने कळविल्याचा दिनांक

दिनांक : 04/01/24

प्रत सादर :

- संवर्ग खंड विकास अधिकारी, पंचायत समिती -----
- जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा -----
- जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जिल्हा -----

for
 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
 जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा,
 भंडारा.

Joshi
 Principal
 MDN, Future School
 Lakhani

Joshi
 Chairman
 MDN FUTURE SCHOOL
 Kesalwada Road, Lakhani